

राजारामबापू सहकारी बँक लि., पेट .

(शेड्युल्ड बँक)

प्रधान कार्यालय, पेट . ता. वाळवा, जि. सांगली .



RAJARAMBAPU SAHAKARI BANK LTD., PETH

(Scheduled Bank)

Head Office - Peth, Tal - Walwa, Dist. - Sangli.

परिपत्रक

	सर्व्हिस चार्जेस
1	कर्ज प्रोसेसींग फी 1) नविन कर्जासाठी प्रोसेसिंग फी कर्ज रक्कमेच्या 0.40% + GST आकारणेत यावी. (यामध्ये बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि नवीन प्रोजेक्ट लोनचा समावेश नाही.) 2) नविन प्रोजेक्ट लोनसाठी 0.50% + GST प्रोसेसींग चार्जेस फी आकारणेत यावी. व प्रोसेसिंग फी चे जास्तीत जास्त सिलींग राहणार नाही. 3) कॅश क्रेडीट नुतनीकरण व आढावा (Renewal/Review) साठी प्रोसेसिंग फी कर्ज रक्कमेच्या 0.10% + GST आकारावी. 4) कॅश क्रेडीट अँड हॉक लिमीटसाठी प्रोसेसिंग फी कर्ज रक्कमेच्या 0.075% + GST आकारावी. (3 महीने मुदतीसाठी) 5) बिल्डर्स व डेव्हलपर्स, Lease Rent Discount, Loan Against Property & Business Loan for Existing Borrower कर्जासाठी प्रोसेसिंग फी कर्ज रक्कमेच्या 1.00% + GST आकारणेत यावी. 6) एल. सी. डिस्काउंटिंग कर्जासाठी प्रति एल.सी. रू.1000/- + GST चार्जेस आकारणेत येतील. 7) रू.25000/- व त्याचे आतील ओव्हरड्राफ्ट कर्जांना रू.75/- + GST प्रोसेसिंग फी घेणेत यावी. 8) रू. 25000/- वरील ओव्हरड्राफ्ट कर्जांना रू.200/- + GST प्रोसेसिंग फी घेणेत यावी. 9) ठेव तारण कर्जास प्रोसेसिंग फी आकारू नये. 10) सवलतीच्या व्याज दरातील स्टाफच्या कर्जास प्रोसेसींग फी आकारणेत येवू नये. 11) अग्रक्रम क्षेत्रातील रू 25000/- चे आतील कर्जास प्रोसेसींग फी आकारणे येवू नये.

02	<u>टेकओव्हर चार्जेस -</u> आपल्या बँकेतुन अन्य बँकेत Take Over होणा-या कर्जास 3 % + GST टेक ओव्हर चार्जेस आकारावेत. (दि.01.02.2021 पासुनची मंजुर / रिन्युअल होणा-या कर्जांना लागू) कॅश क्रेडीट कर्जासाठी कर्ज मंजुर रक्कमेवरती टेकओव्हर चार्जेस आकारणेत यावेत. मुदत कर्जासाठी खाते टेकओव्हर होतेवेळची येणे बाकी रक्कम किंवा Drawing Power / Ideal Balance यातील जास्तीत जास्त रक्कमेवर टेकओव्हर चार्जेस आकारणेत यावेत. स्वतःच्या निधीमधुन बंद होणा-या कर्जास चार्जेस लावु नयेत. अग्रक्रम क्षेत्रामधील रू.25000/- पर्यंतच्या कर्जास टेकओव्हर चार्जेस आकारू नयेत.								
03	<u>कमिटमेंट चार्जेस -</u> हायपाँसीसी, सिव्क्युअर्ड सीसी व बुकडेटस् सीसी या कर्ज खातेची मंजुर लिमीटच्या 70% ची रक्कम व आर्थिक वर्षामधील सरासरी कर्ज नावे उचल रक्कम यातील फरक रक्कमेवर द.सा.द.शे. 0.25% + GST कमिटमेंट चार्जेस दि.31 मार्च रोजी आकारणेत येतील.								
04	<u>CIBIL चार्जेस -</u> बँकेकडे कर्ज मागणी केलेल्या सर्व अर्जदारांकडुन खालीलप्रमाणे CIBIL Enquiry चार्जेस घेणेत येतील. सिबील रिपोर्ट घेणे अगोदर चार्जेस रक्कम वसूल करून घेणेत यावी.(w.e.f. – 01/01/2023) <table border="1" data-bbox="263 1182 1498 1429"> <thead> <tr> <th>Particulars</th><th>Charges Rs.</th></tr> </thead> <tbody> <tr> <td>Consumer CIR</td><td>150.00+GST</td></tr> <tr> <td>Commercial CIR</td><td>1700.00+GST</td></tr> <tr> <td>CIBIL MSME Rank Online</td><td>2200.00+GST</td></tr> </tbody> </table>	Particulars	Charges Rs.	Consumer CIR	150.00+ GST	Commercial CIR	1700.00+ GST	CIBIL MSME Rank Online	2200.00+ GST
Particulars	Charges Rs.								
Consumer CIR	150.00+ GST								
Commercial CIR	1700.00+ GST								
CIBIL MSME Rank Online	2200.00+ GST								
05	<u>Foreclosure Charges -</u> ठेवतारण कर्जे सोडुन इतर सर्व प्रकारची कर्जे अदा केलेले तारखेपासुन 15 दिवसाच्या आत कर्ज खाते क्लोज होत असलेस मंजुर रक्कमेच्या 0.50% + GST चार्जेस घेणेत यावे.								
06	<u>बँक गॅरंटी चार्जेस -</u> आपल्या बँकेच्या बँक गॅरंटीस 100% ठेवपावती तारण असलेस द.सा.द.शे. 0.25% + GST कमिशन आकारणेत यावे. आपल्या बँकेच्या बँक गॅरंटीस ठेव पावती व्यतिरिक्त इतर कोणतेही तारण असलेस द.सा.द.शे. 1.50% + GST कमिशन आकारणेत यावे. <u>100% ठेवीचे तारणावरती, स्थावर मिळकत व इतर तारणावरती इतर बँकेची बँक गॅरंटी घेवुन दिलेस -</u> इतर बँक आकारणी करेल ते संपुर्ण कमिशन रक्कम भरून घेवुन 50:50 % शेअरिंग करावे								

	(इतर बँकेशी तसा टाईप असलेस) किंवा इतर बँक आकारेल ते कमिशन अधिक आपल्या बँकेचे कमिशन आकारणेत येईल. तसेच खातेदाराकडून घेतलेल्या व आपण पुढील बँकेत ठेवलेल्या ठेवीच्या व्याजदरातील फरक व्याज रक्कम भरून घ्यावी किंवा पुढील बँकेत आपल्या बँकेने ज्या व्याजदराने ठेवपावती ठेवली आहे, त्याच व्याजदराने अर्जदाराची ठेवपावती स्विकारणेत यावी.	
07	CERSAI Charge Noting Charges	कर्ज रक्कम रू 5.00 लाखाच्या आतील कर्जांना रू. 50+GST कर्ज रक्कम रू 5.00 लाखाच्या आतील कर्जांना रू. 100+GST
08	सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट - सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट साठी कमीत कमी 0.10% + GST व जास्तीत जास्त रू.10,000/- + GST इतके कमिशन घेणेत यावे.	
09	चेक बुक चार्जेस	रू.2/- प्रति चेक
10	पासबुक चार्जेस	रू.0/- निशुल्क
	डुप्लीकेट पासबुक चार्जेस	रू.25/- प्रति पासबुक
11	खातेउतारा/स्टेटमेंट चार्जेस	रू.0/- निशुल्क
	डुप्लीकेट खातेउतारा फिजीकल प्रिंट (सेव्हिंग, करंट व सर्व कर्जासाठी)	रू.2/- प्रति पान, जास्तीत जास्त रू.200/-
	पासबुकधारक खातेदारास स्टेटमेंट	रू.2/- प्रति पान, जास्तीत जास्त रू.200/-
12	खातेउतारा व्हाया ई-मेल (सेव्हिंग, करंट व सर्व कर्जासाठी)	रू.0/- प्रति पान निशुल्क
13	चेक स्टॉप पेमेंट चार्जेस	रू.50/- प्रति चेक व जास्तीत जास्त रू.1000/-
14	चेक, ECS, NACH रिटर्न चार्जेस	
	इनवर्ड रिटर्न (Inward Return) (स्टॉप पेमेंट केलेल्या चेक सहीत)	रू. 100/- प्रति चेक
	आऊटवर्ड रिटर्न (Outward Return)	रू. 50/- प्रति चेक
15	फोटो / सिग्रेचर व्हेरिफिकेशन चार्जेस	रू. 50/-
16	ATM Card Charges	
	BSBDA	रू. 0/- निशुल्क
	Other than BSBD Accounts	रू. 150/- प्रति कार्ड
17	New & Duplicate ATM Card Charges	रू. 150/- प्रति कार्ड
18	ATM सर्व्हिस चार्जेस	रू. 100/- सहामाही

19	ATM Cash Withdrawal Charges From RSBL ATM		रू.0/- निशुल्क		
	ATM Cash Withdrawal Charges From other than RSBL ATM		पहिले पाच व्यवहार - रू.0/- निशुल्क		
			पाच चे पुढील प्रति व्यवहारास		
			फायनान्शियल व्यवहार - रू.21/-		
		नॉन फायनान्शियल व्यवहार - रू.21/-			
20	No Dues Certificate		रू.20/-		
21	DD/Pay Order Charges (ठेव मुद्दल / व्याज रक्कम, कर्ज वितरण रक्कमेसाठी जारी केलेल्या पे - ऑर्डर वगळून)		रू 1 लाख पर्यंतचे DD/Pay Order करीता चार्जेस रू 100+ जी.एस.टी. व रू . 1.00 लाखाचे पुढे प्रति हजारी रू. 1+ जी.एस.टी.		
22	Other Bank DD/Pay Order Charges (IDBI, UBI etc.)		रू 1 लाख पर्यंतचे DD/Pay Order करीता चार्जेस रू 100+ जी.एस.टी. व रू . 1.00 लाखाचे पुढे प्रति हजारी रू. 1+ जी.एस.टी.		
23	DD/Pay Order Cancel Charges		रू.100/- प्रति इन्स्ट्रुमेंट + समोरील बँक आकारेल ते चार्जेस		
24	DD/Pay Order Revalidation / Duplicate Charges				
25	DD/Pay Order Revalidation Charges				
26	RTGS / NEFT / IMPS Outward Charges				
	RTGS		रू.20/- + GST मात्र प्रति व्यवहार		
	NEFT				
	रु 10000 पर्यंतचे प्रति व्यवहारासाठी		रू.2.50/- + GST मात्र		
	रु 10000 चे वरील प्रति व्यवहारासाठी		रू.04/- + GST मात्र		
27	ओ.बी.सी./आय.बी.सी. चार्जेस				
	प्रति व्यवहार / प्रति चेक		रू.100/- + प्रत्यक्ष कुरियर खर्च		
	रिटर्न चार्जेस		रू.50/- + प्रत्यक्ष कुरियर खर्च + समोरील बँकेचे चार्जेस		
28	लॉकर भाडे (वार्षिक)				
	अ.नं	लॉकर साईज (मिलीमीटर)	ग्रामीण व निमशहरी	शहरी (सांगली, कोल्हापुर, सातारा)	मेट्रो (पुणे, मुंबई)
	A	115.5 x 180.5 x 503	रू.800/-	रू.900/-	रू.1000/-
	B	115.5 x 361 x 503 115.5 x 271 x 503 148.50 x 216.5 x 503	रू.1000/-	रू.1600/-	रू.2000/-

	C	265.5 x 361.5 x 503 148.5 x 434 x 503	रू.2500/-	रू.2700/-	रू.3000/-
	D	318 x 434 x 503 179 x 542 x 503	रू.3000/-	रू.3200/-	रू.3500/-
	E	395 x 542 x 503 375 x 542.5 x 503	रू.3500/-	रू.4000/-	रू.4500/-
	वरीलप्रमाणे भाडे दर हे सध्याचे लॉकर धारकांसाठी वार्षिक भाडे ड्यु तारखेपासुन लागु राहतील, तसेच नविन लॉकर धारकांसाठी लॉकर अदा तारखेपासुन लागु होतील.				
29	सभासद				
	‘अ’ वर्ग सभासद				
	सभासद प्रवेश फी		रू.100/-		
	प्रति भाग रक्कम		रू.1000/-		
	तारणी कर्जास कर्ज मंजुर रक्कमेचे 2 % व विनातारणी कर्जास कर्ज मंजुर रक्कमेचे 2 % शेअर रक्कम स्विकारणेत येईल.				
	‘ब’ वर्ग सभासद (नाममात्र सभासद)				
	सभासद प्रवेश फी		रू.0/- निशुल्क		
	प्रति सभासद रक्कम		रू.100/-		
30	शेअर सर्टिफिकेट				
	शेअर सर्टिफिकेट चार्जेस		रू.0/- निशुल्क		
	डुप्लीकेट शेअर सर्टिफिकेट चार्जेस		रू.100/- प्रति सर्टिफिकेट		
31	डुप्लीकेट कॅश टोकन चार्जेस		रू.100/-		
32	नोट कॉउंटिंग चार्जेस		रू.0/- निशुल्क		

इतर माहिती -

1. वरील नमुद सर्व्हिस चार्जेसवरती नियमानुसार GST वसुल करणेत येईल.
2. वरीलप्रमाणे व्याज दर व सर्व्हिस चार्जेस सी.बी.एस. विभागाने सिस्टीममध्ये सेट करणेत यावेत व तसे शाखांना लेखी कळविणेत यावे.
3. तसेच वरीलपैकी जे व्याज दर व सर्व्हिस चार्जेस सिस्टीममध्ये सेट करता येत नाहीत/केलेले नाहीत, असे चार्जेस शाखांनी मॅन्युअली वसुल करणेत यावेत.
4. कर्जास घेणेत येणा-या पुरकतारण मिळकतीचे प्रमाणाबाबत / किती टक्के पुरक स्थावर तारण घ्यावे या बाबतचे अधिकार बँकेच्या कर्ज समिती, कार्यकारी समिती व संचालक मंडळ सभेस राहतील.
5. शेती व शेतीपुरक व्यवसायाकरीता वितरीत केलेल्या कर्जाची व्याज आकारणी वार्षिक राहिल.

6. नमुद कर्ज व्याजदर हे Variable असुन याबाबतचा वेळोवेळी आढावा संचालक मंडळ मिटींगमध्ये घेतला जाईल व यामध्ये बदल झालेस सदरचा व्याजदर कर्ज खात्यांना लागू होतील.